

उद्योग संचालनालय कार्यालयाच्या
नुतनीकरणाच्या अतिरिक्त झालेल्या
कामास आणि त्यानुषंगाने अंदाजपत्रकास
प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१४६/उद्योग-३
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक: १९ ऑगस्ट, २०२४

वाचा:-

- १) उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२१५/उद्योग-४,
दि.२४.०८.२०१७
- २) उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. लविम-२०१९/प्र.क्र.१०२/उद्योग-६,
दि.०१.०८.२०१९
- ३) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनिमय भाग-२,
दि.१७.०४.२०१५
- ४) उद्योग संचालनालयाचे पत्र क्र.उसं/प्रशासन/नुतनीकरण/अतिरिक्त निधी/प्रशासकीय
मान्यता/२०२३-२४/अ-१५१४, दि.२०.१२.२०२३.
- ५) उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१४६/उद्योग-३
दि.०४.०१.२०२३
- ६) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, ठाणे यांचे पत्र क्र. मजीप्रावि/ठाणे/तांशा-३/AK-
१/१११/२०२४, दि.१२.०१.२०२४

प्रस्तावना:-

उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालयाच्या कार्यालयाचे नविन प्रशासकीय भवन, दुसरा मजला (पूर्ण) व तिसरा मजला अंशतः एकूण १६,२०२.६१ चौ. फु. जागेच्या अंतर्गत भागाचे नुतनीकरणाच्या रु.४,५४,८३,१५७/- (रुपये चार कोटी चोपन्न लाख त्र्याऐंशी हजार एकशे सत्तावन्न फक्त) इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास संदर्भ क्र. ५ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. वास्तविकतः सदर नुतनीकरणाकरीता रु.४,२३,२२,५३२/- इतक्या रकमेचे निविदापत्रक प्राप्त झाले आणि त्यानुसार नुतनीकरणाचे काम करण्यात आले. तथापि, सद्यस्थितीत रु.४,२३,२२,५३२/- इतक्या रकमेच्या नुतनीकरणाच्या कामामध्ये अतिरिक्त झालेल्या कामाच्या रु.९८,६९,०७५ /- (रुपये अड्ड्यानव लाख एकोणसत्तर हजार पंचाहत्तर फक्त) इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालयाच्या कार्यालयाचे नविन प्रशासकीय भवन, दुसरा मजला (पूर्ण) व तिसरा मजला अंशतः एकूण १६,२०२.६१ चौ. फु. जागेच्या अंतर्गत भागाच्या नुतनीकरणाच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार अतिरिक्त झालेल्या फर्निचर, Plaster इ. कामाच्या अंदाजपत्रकास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे यांनी दिलेल्या तांत्रिक मान्यतेनुसार रु.९८,६९,०७५ /- (रुपये अठ्ठ्यानव लाख एकोणसत्तर हजार पंचाहत्तर फक्त) इतक्या अंदाजपत्रकास खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय तथा वित्तीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

१. प्रस्तुत अंदाज पत्रकामध्ये दि.२५.०७.२०२२ रोजी लागू झालेल्या, सार्वजनिक बांधकाम विभाग दरसूची (सन २०२२-२३) वर आधारीत असून ज्या बाबींचे दर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दर सूचीमध्ये उपलब्ध नाहीत त्या बाबींचे दर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामासाठी वेळोवेळी अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी मंजूर केलेल्या दरपत्रकावर आधारीत आहेत. उपरोक्त दरपत्रकातील विविध बाबींच्या तपशीलानुसार काम करून घेण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाची राहिल.
 २. प्रस्तावातील खरेदीशी संबंधित बाबींकरिता ई-निविदा प्रणालीचा अवलंब करून संदर्भ क्र. १ येथील या विभागाच्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या सूचना विचारात घ्याव्यात.
 ३. संदर्भ क्र. ५ येथील शासन निर्णयामधील अटी व शर्ती विचारात घेऊन कार्यवाही करावी.
 ४. संदर्भ क्र.६ येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यांनी दिलेल्या सूचना काटेकोरपणे विचारात घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाची राहिल.
२. उद्योग संचालनालयातील अंतर्गत भागाच्या नुतनीकरणाच्या अतिरिक्त कामाच्या अंदाजपत्रकाचा गोषवारा संक्षिप्त स्वरूपात खालीलप्रमाणे आहे:-

Name of the Department: Industries, Energy and Labour Department		
Name of Work: Renovation of Industrial Directorate Office, New Administrative Building 2nd and 3rd Floor		
RECAPITULATION SHEET		
Sr. No.	Description	Amount
1	Plaster Work (Removing the existing cement plaster and providing and applying plaster)	4,29,948.49
2	Interior Work (Fixing Wallpaper, roof and ceiling work, polished kotta stone, granite/quartzite layers)	1,41,050.34
3	Furniture Work (Conference Table, Extra Tables, Chairs, Sofas)	47,71,227.53
4	Low/ full height storage	21,60,114.79
5	Architectural and Acoustical design	11,566.80

7	Steel and Metal Work	2,49,715.44
8	Glass work	5,99,999.66
9	18% GST	15,05,452.15
Total		98,69,075.00

३. उद्योग संचालनालयाच्या कार्यालयाच्या नुतनीकरणासाठी येणारा खर्च मागणी क्र.के-७, २८५१, ग्रामोद्योग व लघुउद्योग, १०२, लघुउद्योग, राज्य योजनांतर्गत योजना, (००) (२२) उद्योग संचालनालयांची प्रादेशिक कार्यालये व जिल्हा उद्योग केंद्र यांचे बांधकाम व दुरुस्ती (कार्यक्रम) २७ लहान बांधकामे, २८५१ ५२९१ या लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील उपलब्ध निधीतून भागविण्यात यावा.

४. वित्त विभाग शासन निर्णय दि.१७.०४.२०१५ अन्वये वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८, भाग-पहिला, उपविभाग-पाच मधील अ.क्र. ९, नियम क्र. १३४, अनुसार इमारतीच्या व कामाच्या बाबतीत नकाशे व अंदाजित खर्च यांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याकरीता (वित्तीय मान्यता धरून) वाढीव खर्च मूळ अंदाजित खर्चाच्या १५ टक्के मर्यादेपर्यंत मान्यता देण्याच्या प्रशासकीय विभागाच्या प्राधिकारांस अनुसरून सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०८१९१४३२३५६०१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(शशांक चव्हाण)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- मा. मंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव.
- मा. प्रधान सचिव (उद्योग) यांचे स्वीय सहायक, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
- विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई.
- महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखा व परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.
- व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, मुंबई.
- मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ, ठाणे
- अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई
- निवडनस्ती, उद्योग-३